

## SBGL/Outward/2025-26/19

BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Department of Corporate Services,	Listing Department
The Bombay Stock Exchange Limited,	Exchange Plaza, C-1, Block-G,
Phiroze Jeejeebhoy Towers,	Bandra-Kurla Complex,
Dalal Street, Mumbai - 400001	Bandra (East), Mumbai 400051

Scrip Code	Symbol	ISIN
543218	SBGLP	INE05ST01028

Sub: - Intimation on Publication of Un-Audited Financial Results for the  $2^{nd}$  Quarter & half year ended as on September 30, 2025 in the Newspaper.

Ref.: Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

### Dear Sir/Madam,

The Board of Directors of the Company, at their meeting held on Friday November 14, 2025 approved the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the 2nd Quarter & half year ended as on September 30, 2025 ("Financial Results").

Pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("LODR 2015") please find enclosed herewith the copies of Newspaper Publications on Sunday, November 16, 2025 in Newspaper viz. Financial Express (English) and Navrashtra (Marathi). The Financial Results along with the Limited Review Report, have been posted on the Company's website at <a href="https://www.suratwwala.co.in/investors.php">https://www.suratwwala.co.in/investors.php</a> and can be accessed by scanning the QR code herein below.



A copy of the publication in newspapers is also attached herewith as an enclosure. You are requested to kindly note the same and take on record.

Thanking You, Yours faithfully,

# FOR SURATWWALA BUSINESS GROUP LIMITED

Mr. Pooja Thorave Company Secretary & Compliance Officer

Membership No: A74339

Place: - Pune

Date: 17.11.2025

#### **FE SUNDAY**

Pune - Erandavana, Suma House, 94/7, Dr. Ketkar Marg, Kamala Nehru Park, Pune - 411004 Tel: 25660117 / 25671374, Email : bom330@mahabank.co.in

#### POSSESSION NOTICE (Appendix IV under the Act-Rule-8(1))

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra, Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest. Ac in exercise of power conferred under Section 13(2): 12 and with Rule 3 of Security Interest Endough Rules, 2022 Issued Demand Motices on the dates as mentioned below calling upon the following and Countributes on the opport the anounts mentioned in the indices within 60 ages from the date of the property of the security of t

said bolice.

The Borrower's and Guarantor's having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers and the Public in general that the undersepred has taken Physical Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on himber under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interes Enforcement Rules 2002 on the dalse mentioned below. The Borrower's and Guarantor's in particular and the Public in general is hereby exclusioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank of Maharashtra, Erandavana Branch for the amounts mentioned below.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assests.

This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises.

Sr.	Name of Borrowers /	Outstanding Amount	Date of Demand Notice								
No	Guarantor	in Rs.	Date of Possession								
1	Borrowers : Mrs. Savalee Sangeeta Umbrekar and Mrs. Sangeeta Umbrekar	04/08/2025 13/11/2025									
	The details of the property mortgaged to the Bank and taken Physical possession by the Bank is as follow: Fiat No. 46, 5th Floor, Building No. 3, Wing No. 8 in Gopinath Nagar Co. Operative Housing Society, CTS No. 1783 to 1794, Kothrud, Puru.										
2	Borrower: M/s. Hande Nikam Constructions, 2) Partner/Guarantor: Mr. Satish Kishanrao Hande, 3) Partner/Guarantor: Mr. Anil Kishanrao Hande, 4) Partner/Guarantor: Mr. Virgi Raosaheb Nikam, 5) Partner/Guarantor:	Rs.1,77,66,181.00 (Rupees: One Crore Seventy Seven Lakhs Sixty Six	17/05/2024								
	Mrs. Neha Viraj Nikam, 6) Partner/ Guarantor: Mrs. Abhilasha Anil Hande, 7) Partner/Guarantor: Mrs. Manish Satish Hande, 8) Partner/Guarantor: Mr. Kisanrao Abaji Hande	Thousand One Hundred Eighty One only) plus unapplied interest thereon	13/11/2025								
	The details of the property mortgaged to the Bank and taken Physical possession by the Bank is as follow: Flat No. – B2/94, 1st Floor, Admeasuring 853 Sq.Ft. ie. 79.24 Sq.Mtr. (Carpet Area) along with Still Parking No. 21, in the building known as "Kumar Shanti Niketan Co-Op Housing Society Stutted and Cat No. 1385, Villace Patant, Takka Have, Disk Pune 41070.										
			Housing Society								



#### Indian Overseas Bank

Regional Office: Showroom No. 1 & 2 Stilt Floor, Navjeevan Blue Bells Co op Housing Society Ltd., In front of P L Deshpande Garden, Pune-411 030. Phone No. 020-25660134, 020-25660210

### POSSESSION NOTICE (for immovable property) [(Rule 8(1)]

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Indian Overseas Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under Section 13/2(r) each with the 3 of Security Interest Enforcement Places, 2002 sead in exercise of power Notice dated & Paper Publication as mentioned below calling upon the following Borrowers / Guarantors. Notice dated & Paper Publication as mentioned below calling upon the following Borrowers / Guarantors / Montgagons have fined at contractual rates and rests (Chapter of the Chapter of the Chapter

said Art raid with nik 8 of the said nike on the dates mentioned basiw.

(2) The Boroveens in particular and the Public in general are hereby couloned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Indian Overseas Bank for a amounts mentioned herein below with interest thereon a contractual rates. Fests as agreed, Charges etc. from the aforesaid date mentioned in the demand notice till date of payment less repairments, if any, mader is susmore of Demand Notice. The class payable as on the date of taking possession is mention below the payable with further interest at contractual rates & rests, Charges etc., Ill date of payment.

(3) The borrowers attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time variable to them, to redeem the secured assets.

				Amount in Rupe					
Sr.			Date of Demand Notice	Date of Possession					
No.	Name of E / Morts		Amount Outstanding	Amount Outstanding as on Possession					
1.	Shri / M/s. Sar	tosh Barma,	06/06/2025	13/11/2025					
	Sr. No. 27, M Near Swapnil S Dighi Campus, P	udama Nagar	Rs. 19.25.188.40 as on 06/06/2025	Rs. 20,17,377.14 as on 13/11/2025 with further interest at contractual rates & rests, charges etc., till date of payment.					
	Village Shikrapu Zilla Parishad, F	r, Taluka Shirur, Pune, Panchayal	District Pune, within to t Samitee, Shirur and	out of total area 01H=85 Ares, situated at he local limits of Gram Panchayat Shikrapur, within the limits of PMRDA Pune and within / Shirur, Tal. Shirur Dist Pune. 412208.					
	Details	At Actual (F	For Flat)	As per agreement (for plot)					
	East By	Flat No 706		By Z. P. Road					
		Open Space	9	By 40 Ares of Mr. Sanjay Satav					
	West By	Оренторио		out of Gat. No. 1259					
	West By South By	Passage, D	uct and Staircase Flat No 704	By Gat No 1259 part					
		Passage, D	Flat No 704	17,010,000,110,100,100					
2.	South By	Passage, D followed by Open Space Borrower) R/o	Flat No 704	By Gat No 1259 part					

MIDC Shiroli Kothapur and Pravinchand A. Jajal (Guarantor), R/o. 346 E Ward, Opposite Railway Station, Shahupuri, Kothapur, 416001 Description of the Immovable Property: All that part and parcel of the property consisting of Flat No Plot No P 40 in Town Survey No MIDC Shrolt Khaza No 474 within the registration sub-distinct Hattanangale and Basinck (Onlings area 5453 sy and sites NV44 Acquisition Bounded; on the North by; Baltharti Building, On the South by: NH 48, On the East by: Old National Highway, On the West by: NH 40.

Mrs. Anagha Ajay Salokhe, Rio. Piot No 53. E-Ward, Jay Nahara Arunoday HSMG Society, Rajendra nagar, Kokhapur, Karvar 46004

Description of the Immovable Property: All that part and parcel of the property consisting of CS No. 518C/17/23 Shamilee Complex - Ground Floor, Shop No. 19, E1 Ward Station Road, Karvir, Noar CBS Stand, Kohapur area 15.68 gen file Gunded: of on the North by: Open Property of CS No. 518C/17-3, On the South by; Road, On the East by: Shop of Shrikant Jachav, On the West by: Shop of Shrikant Shemovi.

Date : 11/11/2025, 12/11/2025, 13/11/2025 Place : Pune, Kolhapur

PUBLIC NOTICE

LILLIC MODITICE

THE CONTROL IN CONTROL IN CONTROL IN CONTROL IN PARENT YEAR OF THE MODITION O

ADV. NIKHEEL A. GATE
Office B-306, Bharath Bhavan,
Third Floor, B, 1360 Shukrawar Peth,
Pune 411002

# Suratiwwala

Promising Excellence

Add: 4/38, Sumangal, Sahakar Colony, Behind SBI Bank, Karve Road, Pune-411004 CIN: L45200PN2008PLC131361 Tel: 020-25434392, Mail Id: <u>suratwwala@suratwwala.co.in</u> web: www.suratwwala.co.in

#### STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE 2<sup>ND</sup> QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Board of Directors of the Company, at the meeting held on November 14, 2025, approved the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the 2nd Quarter and half year ended as on September 30, 2025 along with the Limited Review report as issued by the Statutory Auditors of the Company.

The Financial Results along with the Limited Review Report, have been posted on the Company's website at https://www.suratwwala.co.in/pdf/board-of-directors-meeting/2025-26/BM\_Outcome\_Signed.pdf and can be accessed by scanning the below QR code.

FOR SURATWWALA BUSINESS GROUP LIMITED

Ms. Pooia Thorave Membership No: A74339

#### SUPREME HOLDINGS AND HOSPITALITY (INDIA) LIMITED

Regd. Office: Office No. 510 to 513, 5th Floor, Platinum Square, Shri Satpal Maihotra Marp, Nagar Road, Pune. 4:11014
Tel: \*919-922910858\* Website: www.supremeindidings.net = Email: hi@@bemacin = Chit: L45109Ph1982PL1713438
CTOF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER

				Stand	alone		Consolidated							
Sr.	Particulars	0	uarter End	led	Half Yea	r Ended	Year Ended	Ωı	arter Ende	d	Half Yea	Year Ended		
No.	Fattedats	30.09.2025 Unaudited	30.06.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.03.2025 Audited	30.09.2025 Unaudited	30.06.2025 Unaudited		30.09.2025 Unaudited		31.03.2025 Audited	
1	Total Income	105,84	142.80	2,376.15	248.64	4,765.45	6,939.78	108.34	147.49	2,386.47	255.83	4,788.11	6,977.84	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	37.76	13.46	497.91	51.23	1,008.48	1,370.30	26.77	8.12	498.89	34.89	1,020.31	1,383,17	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and / or Extraordinary Items)	37.76	13.46	497.91	51.23	1,008.48	1,370.30	26.77	8.12	498.89	34,89	1,020.31	1,383.17	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	37.60	10.75	408.78	48.36	779.09	1,039.89	27.74	5.92	409.64	33.66	787.20	1,049.52	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	37.60	10.75	408.78	48.36	779.09	1,078.68	27.74	5.92	409.64	33.66	787.20	1,088.32	
6	Equity Share Capital	3.864.69	3,864.69	3,717.69	3.864.69	3.717.69	3,864.69	3.864.69	3.864.69	3,717.69	3,864.69	3,717.69	3,864.69	
7	Other Equity		. 9				52,630.17				-	- 4	52,931.74	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic Diluted	0.10 0.10	0.03 0.03	1.10 1.10	0.13 0.13	2.10 2.10	2.75 2.75	0.07 0.07	0.02	1.10 1.10	0.09	2.12 2.12		

Date: 15.11.2025

Place: Pune

Note: 1. The above financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its needing held on November 14, 2025

2. The above are activated fine detailed format of Standainne and Consolidated Financial Results for the quarter 8 half year ended September 30, 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI Listing and Other Discosure Requirements Regulations, 2015. The full format for the Quarter and half year ended Standainne and Connositiated Financial Reculties available on the Stock Exchange websites at www.speriad.com. and company wished to the Stock Exchange websites at www.speriad.com. and company websites (www.supremeholdings.net) and can be accessed by scanning quick response code, given below,



By Order of the Board Sd/-Rohan Ramesh Chinchkar Company Secretery

The that despons loan reco at 1 disc. The of by bala born	CCSBBANK PL CCSBBA	ssted bidders in of the Banks d alfvauction notic security by the public auction tal https://guid.se adjourned to ston of the say on is not succ in, legal action ance amounts	general, are hereby se by the borrowers e issued by the Ban respective borrown on "as is where is" any other later due in the Bank's not domaments will be sesful and if there is will be intelled a due to the bank. In lengthers.	y informed is as under k, the gold respectively and *non- ther 2025 ate at the ice board e disposed is a further gainst the n case of	103 104 105 106	Sarika Sudhakar Sarish Vittral Deshmukh Sarish Vittral Deshmukh Sarish Ajil Chongade Shabara Javed Shakh Shalendra Harman Sharish Jave Shakh Shalendra Harman Surjakan Popitrao Sushari Ramichard Babar Tareay Raban Rhise Sarish Sarish Sarish Sarish Sarish Sarish Wajyara Babara Sarish Wajyara Babara Kanise Vishnu Good Sakurde Vishnu Good Sakurde Vishnu Good Sakurde	7255178 4792928 4792929 4625691 3896020 5068125 4819530 4612765 4483568 4230638 4230638 4970302 49703220 4389918 8192724 4833201	002 002 002 001 002 001 001 001 001 002 001 002 001 002 001	81,379,35 1,81,052,32 3,18,716,50 60,888,57 2,25,405,77 60,198,25 4,84,237,00 1,74,090,10 1,74,00	14.80 33.20 56.70 11.00 19.90 79.10 66.10 38.50 38.10 31.00 149.90 34.60 380.90 41.20 0.00	206 207 208 209 210 211 212 213 214 215 216	Nilesh Pandurangi Diborrane Parana Ramesh Panzade Prala Linkake Priyarika Suhasrao Makode Rahul Chavea Rahul Chavea Rahul Chavea Rashikesh Windrao Pardole Rushikesh Windrao Pardole Rushikesh Windrao Pardole Rushikesh Windrao Pardole Rushikesh Windrao Rahul Sangar Mohan Jadhar Sinchama Rame Chi Waya Michal Waya Michal Waya Manda Waya Manda Washingto Dhulap, Rahul Rahul Rashingto Dhulap, Rahul Rahul Rashingto Dhulap, Rahul Rashingto Dhulap	4674553 4451872 4977783 8163052 4934165 4439197 5063948 455274 4400026 4450774 3963726 4544661 488414 4816011 7362273	002 004 004 001 001	3.12.268.79 47.973.99 64.044.38 6.06.855.38 1.20.595.94 64.537.92 55.34.66 53.796.23 2.19.763.87 4.77.89.96 4.77.43.70 38.408.98 4.44.77.89 73.499.36	58.00 11.30 13.40 94.00 22.19 11.90 10.11 13.59 41.10 88.90 12.00 85.50 12.80
S. No.	Account Name	Client N	<ul> <li>Bal. Outstan- ding as on</li> </ul>	Weight (grams)	L	Allesten Contract China	VIRAR 8314653 5075601	001	7,63,648.38 52,727.33 3,68,488.00	139.90 10.50	219 220 221	Ankit Subhash Angre Assema Abiriali Maloundkar	4872946 4594086 7474659	002 006 002	3,97,225.00 5,58,294.79 11,47,568.92 7,21,793.50	70.39 99.06 155.73 96.63
1	DOM Bhara Ram Pressed Premod Geodhi	3639555 0 4461934 0	2 16 612 16	48.30	111 112 113	Pashrath Anant Khane Dashrath Anant Khane Juhi Jayantilal Makwana Meenakshi Bhupendra Kokale Prakashchandra Kanhayalal	3852115 7074710 3055703	002 003 023	3,68,488.00 5,07,964.42 15,52,090.78	79.40 100.80 355.72	222 223 224	Asmita Santosh Shelke Bhujang Shivaji Desurkar Harshada Haresh Gurav Jahangir Husainsahab Nimbal Jitendra Goulam Pawar	7469368 4448591 5059705	001 001 001	7,21,793,50 46,539,50 2,79,191,00 1,16,628,00	8.56 43.31 21.80
3 4 5	Ramesh Vallivelu Ravindra Ananta Mhatre Vishal Dhruwaraj Choure	2888878 D 10007208 D 8342281 D	2 2.83,990.65 4 24.16.620.47	176.20 68.20 385.20 133.00	114	Solanki Prashant Govind Katkar Rawal Rahui Prabhu Rishabh G	8342253 8318922 3884697	001 014 005	1,30,128.46 35,37,186.28	21.60 532.10	225 226 227	Kavya Kunal Parkar Komal Javesh Khanvilkar	4336851 7930168 5075017	001 002 001	70,254.55 3,55,232.36 3,26,420.00	14.52 49.59 47.90
6	ULF	4773886 0 8230910 0		24.60 131.70 16.60	117	Sanika Laxmikant Pednekar Sunshiuma Ramlali Chouthary Swapnit Guvind Mane Vijay Gokul Nikam	3799571 3867356 4393887	001 001 006 003	35,37,186,28 7,21,600,00 66,013,74 69,730,04 9,07,645,50 6,18,989,00	117.20 17.70 15.60 173.30	228 229 230	Mahesh Arjan Desai Mansi Prasad Rane Nadira Begam Iqbal Anjarkar Nandan Sakharam Chalke	4454924 5075928 8189370	001	58,780.00 61,605.06 2,57,782.50	10.42 10.97 47.34
8 9 10	Ashish Manik Bhure Balaji Jaswant Dhakulia Deepak Charan Singh Labana Gautam Kaluram Bhoir Geeta Deepak Singh	5068088) 0	1,01,885,30 6,16,489,30 89,069,52 44,22,093,67 64,995,33 7,30,915,29	17.30	120	Vikram Singh	8285716 3754989 AYANDER	003 002	1,09,557.90]	104,80 18.90		Nandari Sakharam Chalke Ngar Tauaf Ahmad Zhombadkar Prakash Tukaram Shinde Raiesh Purshottam Surve	4773248 4575017 7826210	001 002 001	37,072,56 5,96,956,00 3,27,038,00 2,42,714,20	8.43 86.64 47.92 49.02
11 12 13	Harpreet Kaur Lamba Hetal Jitendra Deshmukh Iyer Subramanian	4732365 D	12 2 28 538 05	138.40 37.60 48.40	122 123 124	Diwakar Dayashankar Singh	7904088 10059201 6313695 7130194	001 001 003 009	56,782.40 5.91,340.99 17.42,057.85 73.50.598.00	12.14 94.00 263.14		Rajesh Purshotlam Surve Ramesh Mahadev Munutkar Rasika Mangesh Masurkar Ravindra Ganapat Kharde	7438934 4403554 8162526 3409133	004 001 002 003	77,342.00 4,68,570.00 3,91,583.06	13.58 82.10 61.01
12 13 14 15 16 17	Jagdish Mavji Parmar John Thomas Manoranjan Mahadev Das Prashant Gurunath Raikar	5028438 D 2756425 D 4209042 D 486872 D	12 1,48,721,82 15 2,04,560,03	206.80 33.70 69.80 88.87	126	kingal Mahesh Joshi Lalif Sahadev Medhekar Mangal Gredit And Fincorp Limited Niesh Dashrath Jadhav	4711495	847	73,50,598,00 13,43,02,325,00 24,01,597,00	1,270,27 24,015,63 373,60	238 239	Reshma Muntzim Chipturikar Revu Pawar Rohit Vilas Gandhi	5068498 4324334 4834681	001 002 003	34,773.85 1,75,349.00	6.25 31.48 48.37
18	Radhakrishnan N N	10056549 0 485944 0 4683807 0 4632165 0	12 14,47,058.53 11 69,924.22 11 32,620.34	220.00 35.10 6.20 7.20	128 129 130	Peopa Dinaneth Yadav Raketh Occhavisi Shah Sachin Nandal Maniyar Safi Igbal Fagih Shoab Atbas Manzoor Hussain	7728349 4167705 10045687 8349718	003 003 001 001 001	8,08,565.52 6,18,003.99	130.93 93.89 93.86 40.73	241 242 243	Rojina Javid Shekason Rojinsana Intiyaz Khan Samiksha Sunii Baperkar	7753845 3544767 4512808	003 002 001	2.07,673,34 4.64,712.17 2.76,650.00	38.10 77.13 49.41
22 23	Rajashre Ashok Loxhande Rajash Prabhakar Pol Rakesh Jayram Gupta Ramesh Narayan Wade Rame Vijaskumar Nair Sandeep Gopal Galkar Sangal balah Sangal Ubala Sunij Shashikant More Jalashikan Kirashikan Kore	4967544 0 5061545 0	7,40,421,00	147.40 14.10 21.30		Saif Igbal Fagih Shoab Abbas Manzoor Hussain Vaibhavi Vishiwas Dalvi Vedprakash Shukla	8348480 7705941 8237244 7852527	002	5,70,933,10 2,48,341,00 23,63,621,54 2,10,995,00 12,09,124,11 2,17,881,00	40.73 444.80 33.10 187.17	244 245 246	Sanjay Gajanan Surve Shabnam Naushad Sawant Sharon Rajewan Thooa	4588050 4427455 8187660	004 003 001	7,11,901.64 3,76,325.24 1,82,381.65	109.12 70.40 39.91
22 23 24 25 28 27 28 29	Sandeep Gopal Galkar Sangita Bharat Kharat Sanay Ubale	4414991 D 4859727 D 4663150 O 4613100 D 3740557 D	1 55 798 35	8.30 34.15 20.00 161.10	135	Wahid Gous Mohd Khan	10006248 OLHAPUR	001	2.11,001.00	187.17 41.04	247 248 249	Shruti Omkar Abhyankar Smitali Sunii Pelil Subhash Pandurang Mayekar Suhas Sudhakar Gurav	5072830 8298684 4447843 4453830	001 002 001 001	2,23,125,00 8,48,703,92 1,47,940,00 50,874,00	33.64 105.43 27.24 9.28
12.0	valsora divori rvarij	3676605 D	6,40,405.26	130.30	137 138 138	Ajay Dhanajirao Deshmukh Ajit Appasaheb Varute Amol Arjun Belgaonkar Anoches Danielber Bhanashai	4033794 3870633 3965805 6307934	019 001	7,10,388.90 22,61,261,14 68,847,00 1,58,655,70 1,85,350,11		251 252 253	Sunit Damodar Birje Tanuja Rajesh Gurav Tarannum Imamuddin Rawadkar	4127357 4481030 7523341	003 002 002	2,37,511.04 1,30,413.49 1,51,149.00	43.39 25.11 22.21
30 31 32	Abhay Arun Shahane Anita Sanjay Rathod Arshiya Matin Shaikh	7113632 D 5075048 D 5065693 D	5,24,512.00	1,420,90 80,70 44,50	140	Amol Arjun Belgaonkar Amod Arjun Belgaonkar Ansodris Ramjithai Bhanuthai Ashish Mangaldas Makhija Ashish Prakash Sathe Ashwin Sandip Shinde	B316339 4473739 4710498	001 001 001 002		13.10 29.20 33.30 22.70 22.15 31.98	254	Ultam Pandurang Saple	8316234 7932485	001	3,73,026.00	61.88 55.76
32 33 34 35 36 37	Avinash Dangal Patil Chetan Sunil More Deepak Sanjay Gamane Kiran Ambadas Ghorpade	4719211 0 4176332 0 8288889 0 5065463 0	28 05 667 50	30.00 176.40 381.50 39.00 124.20	143 144 145	Asiya tonk Maher	3711798 7117631 8298366 8322009	002 002 005 003 001 001 003	1,03,404,42 1,77,473,68 6,47,493,36 14,36,301,81 97,065,69	31.98 113.45 212.85 18.50		Vinod Yashavant Padaye Vrushali Rakash Surve	7657825 5073184 AKOLA 3360026		3,37,471.00 65,235.04	66.73 13.00
37 38 39 40	Mahendra Suresh Salave Mahesh Bhaskar Mahale Mangesh Tukaram	3668500 0 4716452 0 4015724 0	6.66,696.00 1 1,68,812.73 1 87,909.43	21.00	147	Bandwadar Suman Vyarkappa Dagadu Dhulappa Chirmure Digiljay Eknath Patil Gopiknshnan Achuthan Pokkanayil	4858870 3434741	100.00	3,83,446.54	93.88	269 260 261	Aamir Khan Ayyub Khan Asyush Deepak Gawai Ajay Sadashir Shejole Ankur Arjun Mishra Arjun Padmakar Ghogare	3360026 8302793 4965314 4542672	053	76,542,18 2,39,681.00 53,493.00 5,95,089.49 1,30,424.33	13.61 37.72 9.60 91.07
11/23	Manmeet Sarbinder Singh Dhupia Manoj Ramjiyavan Yadav Namenta Roppin Pawar	3830980 0 4585752 0 3456449 0	M 6 94 884 NO	403.30 115.80 349.30	149 150 151	Harumashid Shahajahan Shakh Herrichandra Pokanayal Irshad Alis Mubin Riyai Mujawar Jadhay Minal Sanjeev Jagdish Arjun Kadam	8306067 3217706 3949695 4537136	006 002 067	7,41,052.11 3,49,661.52 13,68,199.27	121.16 78.99 294.18		Arjun Padmakar Ghogare Aves Khan Firoz Khan Chetan Rajendra Jain Dattatray Mukundrao Zatale	4680454 4965558 4266135	002	2,40,295.02	23.23 42.79 64.64 39.33
43 44 45	Namrata Ronnie Pawar Philipose Varkey Jayan Pratibha Manik Chavan Puna Devi	3456449 D 3941389 D 7524167 D 3315635 D 3845831 D		349.30 198.00 435.50 50.00 150.40	153 154	Jadhav Minal Sanjeev Jagdish Arjun Kadam Krutika Sushil Redekar	4333780	004 001 004 001 008	3,49,661,52 13,68,199,27 28,39,634,50 1,14,469,27 19,59,596,25	422.02 21.10 298.73 4.70	266	Dattatray Mukundrao Zatale Deepmala Sarangdhar Karale Dhananjay Shrikantrao Mohite Dipesh Bhimiyani	4750781 4971727 8306060	002 001 001	2,59,367,07 1,25,124,62 8,18,496,00	27.07 123.28
41 42 43 44 45 46 47 48 49 50	Rajendra Maruti Adate Sachin Sahebrao Thakare Sarala Prabhakar Lokhande	3845831 D 7275105 D 5072133 D 8295772 D	4,81,539.00 87,492.54	150.40 150.50 23.00 118.70	156 157 158	Krutika Sushii Nedekar Kumar Mohan Sonzari Mag Finserv Company Limited Mangail Ajay Kambie Mangaih Ramesh Anate Manisha Jeetendra Bamane	3892671 8328547 4993755	008 001 001 002	25,983.00 27,96,315.09 28,084.49 26,442.78	531.99 6.80 5.40		Dipesh Bhimiyani Ekta Suresh Gotmare Faizan Khan Shahjad Khan Gajanan Devidas Wakode	7570326 5041070 4639480	002	3,86,027.53 1,58,545.88 37,475.08	61.83 28.62 8.50
50 51 52	Sarika Satish Salve Shalla Shekhar Aute Shoeb Nasir Pathan Smita Makarand	3405833 D 7185106 D 4022587 D	2.66,001.00	44.50 29.40 58.00	159 160 161		4458905	001	26,442,78 5,32,242,33 27,358,58 15,96,545,00 32,797,59	132.00 9.50 234.40		Gudiya Vinod Mishra Hitesh Amrutial Bhatt	4332573 8194652 5056053	001 001 002	1,54,007.00 6,47,116.00 3,46,649.52	28.95 116.33 60.08
52 53 54 55 56	Sufiyan Sukeshini Balu Pawar Umosh Arun Shindo	3948628 0 8258670 0 4961747 0	92,807.42 11 32,928.26	17.00 5.90 67.50	163 164	Mrunalini Sangram Chavan Muskan Hasim Mujawar Nilesh Vishwas Patil Nilofar Adam Pathan Pandurang Jalilorar Paril	4698807 4019475 4806421 8331136 8329520	001 018 001		11.15 250.97 17.23 72.00 11.70	275	Jyoti Santosh Saraiyya Laxmanrao Sitaram Bure Mobinshah Kalushah	5014962 4854502 4573510	002 002 001	93,717.92 94,530.32 1.35,360.60	17.23 15.13 25.66
62	Alber Dieten Welsde	4980823 D RANGABAD 4422410 D	4 1151 114 00	88.10 178.90	166 167 168	Niedar Adam Pathan Pandurang Jalindar Patli Panvin Aayya Subedar Piyusha Vinayak Sutar Prahad Vasant Chavan	8329520 8292746 8297979 4703753	001 001 003	13,26,048,68 89,597,60 2,92,644,73 59,234,89 2,48,968,00 4,70,808,07 51,385,91		277 278 279	Mohammad Imran Abdul Salam Mohd Suhail Mohd Yusuf Naghma Mehreen Afzal Khan Abdali	4988851 8201127 4396192	001 002 001	2,86,512.50 1,56,296.26 3,79,212.65	51.70 30.12 68.49
58 59 60	Baliram Vitthal Wayal Devdalta Vishwanath Mahajan Gunwant Shamrac Sakhere Jamasi Mukthar Shakh	8272760 0 8328908 0 8285510 0 4845533 0	12 4,04,204,00	32.80 60.80 66.20	169 170 171	Rafat Suraj Jantadar Rahul Lalaji Gadwadar Rahul Maruti Jambhalo Rahul Mohan Khetai	4703753 8132256 8196424 8330408	001 001 001 003 001 002 001 001 004 001 002 001	75,732.24	87.24 9.50 35.70 13.95	280 281	Nagma Parveen Abdul Shabbir Narondra Mahadoo Bohari Narondra Pandurang Akhare	4421028 3364792 4440850	005 008 002	3,56,808.60 11,69,634.47 6,05,466.00	61.02 190,37 87,56
61 62 63 64 65	Jameel Mukthar Shakh Pooramchand Sampatal Surana Purushottam Sadashiv Joshi Radheshyam Nandrishor Kulwal	8328233 0 2920476 0	9,54,088,00 12 3,14,966,36 11 7,28,745,00	19.30 174.20 51.75 121.20	173 174 175	Rajendra Krushna Rajmane Ravi Ashoklal Kateja Rekha Ramesh Kambale	4140541 4021986 8327025	004 001 002	57,760,96 6,64,620,84 13,17,948,14 1,65,769,23 4,76,420,00 7,16,717,00 93,996,52	7.25 134.78 205.05 36.00 70.45	283 284 285	Prashant Vishwadas Saokal Pravin Bhimrao Gawande Pravin Maheshkumar Purwar	4990362 4856712 7682437	001 004 001	27,877.00 7.82.529.63	5.24 130.21 80.82
66	Samiuddin Shaikh . Shaikh Rizwan Shaikh Abdul Haleez	3805872 D 4864929 D	3,40,867.09 11 1,89,477.50	39.20	176 177 178	Rishabh Goutam Mohite Rohit Namadev Musale	8312115 8290843 4611870 4411325	001 002 001 001	93,996,52	70.45 100.65 19.65 74.00	1287	Priti Rahul Ulhe Rasool Shah Yusuf Shah Rekhatai Dipak Wankhade	5066188 4594286 4486754	001 003 001	5,47,329.00 1,41,267.03 1,27,114.70 54,729.61	26.43 25.81 11.28
67 68 69	Swapnil Yashwan Amrutkar Vilas Vinayakrao Kadi Vinod Vishnu Jadhav	5073667 0 5071333 0 4964966 0 SATARA	51,781,83 11 2,59,400.75 11 42,381.00	9.40 38.90 8.20	180	Sairath Tanai Chavan Sairath Tanai Chavan Sairaj Sambhaj Davang Sangram Suni Patil Sanay Bhima Sonzari	7714970	002	1,52,334.46	35.50	289 290 291	Rupali Sachin Wanare Sachin Rajendra Badhe Sagar Raju Shirsal	8329602 4408582 7800152	001 001 002	9,80,886.00 5,28,202.00 22,01,766.00	144.43 77.66 325.56
70 71 72		5075881 0 7284447 0 8177417 0	61,772.88 6,49,487.50 3 9,90,682.50	11.10 111.00 138.29	183 184 185	Shahrukh Jahangir Mulia Suchir Ramavtar Shama Sunanda Ramesh Kapashikar	4117881 4318959 3837494 8239058	001 002 002 001	32,648,95 2,42,546,45 45,08,955,10 2,19,064,43	7.38 44.55 656.75 41.10	292 293	Shahnasz Parveen Chand Khan Shaikh Qaiser Shaikh Aslam Shaikh Salauddin Shaikh	3647904 7879961 4002710	001	2,15,661.00 3,90,471.00 2,19,242.81	37.18 89.07 42.47
72 73 74 75 76 77 78 79	Alaka Pravin Patil Anol Vitthal Barge Archana Shahaji Musale Avinash Vishwanath Kamble Bhagyashre Mahesh Ghadge	4301965 D 7999664 D 5073243 D	1 68,643.29 1 1 32,579.46	23.90 12.50 23.70	188	Sutar Tatoba Balaso Chougule Tejas Ravindra Bavane Vahida Anwar Kurane	8167348 4344067 4222352	001 002 001 001 001	1,10,011,31 4,14,845,00 1,09,716,85 69,744,14 36,621,64	19.80 78.36 20.10		Sunita Anunrao Wadatkar	8169903 7214501	003 002	2,82,997.81 7,59,744.20	54.24 113.99
76 77 78 79	Dataray Mahadev Dhanawade Dhanashri Vinayak Shinde Dhiraj Vikram Gaikwad Ganesh Vasantrao Badekar	4856871 0 8203957 0 8186612 0 4344273 0	13 1,47,606,00 11 2,17,118,00 11 92,317,00 11 74,741,30	26.40 32.10 16.60 20.00	189 190 191	Varadraj Kiran Dhisal Vidya Jagannath Hirave Vikramdifya Rajendra Pun Vilasrao Govindrao	8167348 4344067 4222352 3510021 4233484 7991128 3907056	001 001 001 003		12.90 7.00 75.90 117.67	297 298 299	Sunita Rajendra Deshmukh Sushama Tapassu Mankikar Sushant Nitnkumar Shah	7447583 8175845 5069214		13,54,180.00 3,99,092.00 4,83,198.00	200.35 69.49 69.30
80 81 82 83	Kapi Mahadev Bhavar Kran Chandrakant Pawar Kishor Nandkumar Shinda	4344273 0 4683991 0 4733255 0 4978350 0	38,936.00 12 5,40,099.00 11 31.094.00	7.00 76.80 6.40 37.40	192 193 194	Vilasrao Govindrao Vishal Anandrao Desai Vishal Mahadev Nanavare Vivek Vinavak Rhosale	3907056 8178213 8221489 4233653	003 001 001 001	8,16,792,00 1,26,392,99 12,29,452,00 56,355,22	117.67 54.75 177.65 10.15	301	Suwama Ajay Jadhao Umesh Shivhari Khedkar Vaibhay Ramdhane Dange Vaibhay Vishnu Mehoro	4989741 4013944 4179417	003	1,42,559.00 3,50,730.97 1,33,498.80	26.79 57.67 24.30
84	Kshitij Tukaram Bakate Nilesh Nandakumar Pawar Pratik Suryak Manat Pakto Arabi Manat	4421568 D 4593783 D 4550084 D	2,07,409.00 11 4,33,839.00 2 4 99 105 98	89.50	196	Yogesh Sanjay Mali	7547467 MRAVATI	002	1,59,288.92	34.20	304	Vijay Kisanrao Kakde Vinod Anantaorasad Mishra	4075401 4574967 3911422	003 001 001	3,53,702.66 1,28,210.00 17,74,889.00	65.67 23.31 318.27
86 87 88 89 90 91	Rekha Ashok Mane Rupali Suresh Koli Sathin Mathukar Chatur Sachin Shamrao More Sagar Kisan Mahamulkar	4522476 0 8329306 0 3874340 0 3720332 0 5071833 0	5,71,317,00 11 7,22,196,00 11 1,12,188,00 51,275,39	84.70 105.80 20.30 9.30	198 199 200	Darshan Krushnrao Dhandar Kalas Damodharrao Rane Kaleesh Vinod Wanne Lavini Indulkar Manish Rameshwar Karule	4145245 4970021 4352717 4960791 7263666 4723672	002 001 002 001 004 001	1,08,021.75 45,009.99 2,98,998.11 1,34,076.00 7,13,825.18	20.60 9.50 55.70 28.00 119.10	For	Yogesh Prakash Kate more details/account wise infr act respective branches and for	narticeastic	ortciwen	3,56,617.19 s/interested bids auction, please	59.02 ders may visition
90 91	Sagar Kisan Mahamulkar Sangita Santosh Pawar	5071833 0 4362617 0	1,86,621.12 11 2,56,681.00	33.90 46.00	201	Manish Ramestwar Karule Mohd Rashid Awes Mohd Akhter	7263666 4723672	004 001	7.13.825.18 31,229.30	119.10 5.60	to th	e e-auction portal https://gold.sa HARASHTRA   Date : 16.11.202	milin		rized Officer, C	



एवडीएकसी बॅक एवडीएकसी बॅक लि. सॉलिटर ईमारत, एवपी पेट्रोल पंपच्या पुढे, पुणे-सासवड रोड, महाराष्ट्र, पुणे, महाराष्ट्र ४९२३०७

एवडीएकसी बॅक एवडीएकसी बॅक लि, अपर वाक पलोजर, शिवंग ३५५, सुक्रवार मैठ, पुगे, नहरराष्ट्र ४९५००२

पडीएकसी बॅक एचडीएकती बॅक लि. तळमजता, १ ह ६,७,८, राजमाता जिजाऊ वॉम्प्लेस, एस. क्र ९: १, इंगक्रे कॉलनी, क्रियाने, पुणे, महासाष्ट्र-४९९० २३

एवडीएक्सी बॅक एकडीएक्सी बॅक लि., तकमजस आणि मेंब्रे एसोर, फोबस पोर, ४५४१ से ४५४४, पुबई-बंग्सीर हायवे, ओडी शीरुमाजवळ, बॅनर, पणे

एवडीएक्सी बॅंक एवडीएक्सी बॅंक सि. तळमजर अपि पहिला मजला, श्रीप का १,२०,११,१२,१ शिव साई विश्व एस का १७८/४४(मी, १७९/१ ४४ बेतेन्जर परित्रक स्कूल, पिंपक्रे सीदागर, पुणे, मह

एधडीएकसी बँक एधडीएकसी बँक लि... तक्रमजला ७४८, शोरूम ब्लू रीढे, पुणे, महाराष्ट्र ४ ११०५७.

पडीएक्सी बँक लक्ष्मजला आणि मॅझेन्हईन पत्तोर, अर्थनी तर्थे क ३३, २, न्यू पॅनकार्ड वत्तव रोड, बॅन को अध्यक्तम ४२५०४५

एवडीएमली बँक एवडीएमली बँक ति., अपर डाऊंड पेलीवें, अञ्चलकोड: जिल्हा-पूर्ण, उरली कांचन ,तासुर हवेली महाराज्य-४५२२२२ = 91.96870

एवडीएनसी बँक राजमानता, सरस्वती वर्मीशियत क्रॉपनेक्ट, पुरे जाताना रोज, स्कुल्यू मॅरिंग्न समीर, ए महाराष्ट्र ४९९०४३

एवडीएकसी बॅक एवडीएकसी बॅक लि, रुवे हाउ खरडी मारपचा बाय पास रोड, पुणे, महाराष्ट्र

एवडीएकसी बँक एवडीएकसी बँक लि. सर्वे.क. ५६ करवडे नगर, न्यू सागवी, पुगे, महाराष्ट्र ४१५०२७

एवडीएक्स बक एवडाएक्स। बच्च का राज्य अ सर्वे क २०१९ प्रवीर एवं वेक्सेल स्कायातारे विंग ए.बी.सी सिंधगड रोड, हिंगमें सुर्दे पुणे ४

एवडीएक्सी बॅक प्लॉट क्र १, संक्टर २७४, ! निगड, पुने, महाराष्ट्र ४९१०४४.

रेएकसी बेंक ओसवाल बंधू समाज ईमा.. हॉटेस ज तब समोर, संकर सेठ रोड, पुगे महासाद्

एवडीएक्सी बँक कोरीनूर संटर, शीप क्र २२, २३, ३५ ते ४१, ईम-बी गट क्र १२८१, पुगे-नाशिक हायदे त्रावेगाड चीका, चाकार स्थारातर ४१०५०१

एवडीएक्सी बॅक सर्वे क्र २४४/३ ४ ५ , राजीव संघी इन्फोटेक पार्क, टाटा जॉन्सन कंट्रोल्स जवळ, पुर्वे, क्रायाल, ४०१०४॥

आंध्रात टंगस्टन ब्लॉकचा शोध

▶ दिल्ली, चृत्तसंस्था. हिंदुस्तान करण्यासाठी परवाना मिठाला आहे, व्रिक लिमिटेडला (एच्छोडपल) अशो घोषणा कंपनीने प्रतिवारी केली. आंध्र प्रदेश सरकारकडून टेगस्टन वेदांत ग्रुप केली. बर्जांच्या शोध आणि उत्खनन पांडल आहे.

HDFC BANK

रोडित सुधाक पिरस्क

अभिषेत्र धोन्ने

सुरेन्द्र नुस चंद्र सिंध

अबा यस

भूषम सु

पूनम रवीप्रका वादव

आवस्य : केळक

# दागिन्यांच्या निर्यातीत ३०% घट

# अमेरिकेच्या शुल्काचा दुहेरी फटका सोबतच मार्गणीही कमी झाली

► दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. ट्रम्प यांनी भारतीय द्यागिन्यांवर लावलेल्या ५० टक्के टॅरिफचे परिणाम आता दिसू लागले आहेत. जागतिक मागणीत झालेली घट आणि उच्च टॅरिमगृळे ऑस्टोकें पहिन्यात दागिन्यांच्या निर्यातीत सुमारे ३० टक्के घट झाली आहे, असे रले आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने(जीजेईपीसी) महटले

आह. पुरवठा साखळीतील व्यत्यय, जागतिक मागणीत घट, उच्च व्याजदर आणि तीन्न अमेरिकन शुल्काच्या परिणामामुळे प्रमुख क्षेत्रांमधील निर्यात आणि आयातीत घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते आंक्टोबर २०२५ मध्ये एकूण सकल निर्यात ३०.५७ टक्क्यांनी घसरून २,१६८.०५ दशलक्ष डॉलर्स (१९,१७२.८९ कोटी रुपये) झाली, जी एका वर्षापूर्वी ३,१२२.५२ दशलक्ष डॉलर्स (२६,२३७.१० कोटी रुपये) होती. आयातही १९.२ टक्क्यांनी घटुन १२७६.८ जानाता (२.२ ट्रन्यना चुन १२०६.० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (११,२९.६ कोटी रुपये) झाली, जी गेल्या वर्षाच्या याच महिन्यात १५८०.१३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (१३,२७६.२६ कोटी

व्यापार शुल्काचा परिणाम : कामा Short News

मारुतीने परत मागविल्या

तब्बल ३९,००० गाड्या

पिड्या अर्ड, 2000 भाडिया हिन्दी, देशांकी त्याग्य वाता निर्माली मानती सुद्धांने वर्षाच्या मानकीय द्वादि होत्या पर्याच्या था अर्थात्व अर्थकायांच्या पर्याच्या था अर्थात्व, विसंबर २०२४ ते प्रीठ २०२५ या जानकायीत वाया झालेच्या मोनिक्साम्य डेड्रम जाताची राहाच्याच्या प्रणातीत वीत्रिक विश्वा आढळाच्या आहे. पर्योक्षीयस्थाय अर्थकाले प्रदूल लेक्का आहे. पर्योक्षीयस्थाय अर्थकाले प्रदूल लेक्का आहे. पर्योक्षीयस्थाय अर्थकाले प्रदूल लेकका आहे. प्रवीकीयस्थाय अर्थकाले प्रदूल लेकका अर्थकाले प्रवीक्षीयां स्थापित व्यवस्थायां अर्थकाले प्रदूल लेककाले प्रस्ता लेककाले प्रदूल लेककाले प्रस्ता मानकाले प्रस्ता मान

दुसऱ्या तिमाहीत डिश

टीव्हीचा तोटा वाढला

टाट्हापा ताटा वाढिका ने स्तित, वसरेक-ट्र-मेंस दिविषा ने स्तित, वसरेक-ट्र-मेंस दिविषा ने निवक तीटा बातु आर्थिक वर्षाव्य इसन्या तिवार्कत तीटा बातु आर्थिक वर्षाव्य इसन्या तिवार्कत अधिक कर्षा २०२४-२५ च्या जुले-स्तरेबर तिवार्कत कर्षा २०२४-२५ च्या जुले-सरवेबर तिवार्कत कर्षा २०२४-२५ च्या जुले-सरवेबर तिवार्कत कर्षा २००५ व्याव्य वर्षेट रुपयोग निव्यात्र तीटा इस्त्र अधिक वर्षेट्रमें अप्रतिकार कर्मा २०५४ ट्राइपर्टिंग सम्पत्ति अप्रतिक वर्षाव्या याव तिमासीत अप्रतिकार वर्षाव्या याव तिमासीत अप्रतिकार वर्षाव्या याव तिमासीत

### हिंदुत्वाच्या विचारसरणीशी जुळलेले



मी पक्षापासून वेगळा होत असलो मा पढ़ापासून बगळा हात उसले तरी, मी हिंदुलाच्या विचारसरणीशी आणि आमच्या धर्मांची व गौशामहरूच्या लेकांची सेवा करण्यासठी वचनबद्ध आहे. मी माझा आवाज उठवत राहोन आणि हिंदू

मयावत वित्तपुरवर्धी आण प्रयाशाळत वाढलेल्या हिऱ्याच्या क्षेत्रातील समायोजनांमुळे आयात आणि निर्यातीत घट झाली. जीजेईपीसीने पुढे म्हटले आहे की चलनातील चढउतार आणि मजबूत

आवाज उठवत राहीन आणि हिर् समुदायासोवत आणार्ख मजबूतपणे उभा राहीन. हा एक कठीण निर्णय आहे, पण आवश्यक आहे नजपूत्रभाव अना राह्मा का एक महावार निर्माय आहे. अनेकांच्या मीनाला संमती स्नुप्त चेक नये. मी एक्त माझ्यसाठी नाहीं तर आमच्यासोबत विश्वासाने उभे राहिलेल्या आणि निराश झालेल्या असंख्य कार्यकर्त्यासाठी व मतदारांसाठी बोलतो, असे टी राजा सिंह यांनी म्हटले.

"अंकरोने व्यवस्थापकीय संचालक कालिन शाह म्हणाले की, पूर्वी लाटलेल्या व्यापा सुरक्ताचा परिणाम आता जाणवत आहे. सम्मयीवनांमुळे आयात आणि नियंतीत समूछ खर्च वाळला आहे. आणि संदेती च.ट झालो जोडपीसीन पूर्व स्टले आहे कुमी झाली आहे. त्यांनी असेही, सांगितले की कल्जतील चढडतार आणि मजबूत कमा झाला आह. त्यांना अस्ता सामानल का व्यन्ताताल चढतता. आण मजबूत स्रो, कंपण्या सामृत्रीच्या होमामान द्राण्यसाठी त्यां स्रोत स्रोत स्थान आण स्यासाठी त्यां स्रेत स्रोत द्राणि कामानल कामानल कामानल कामानल कामानल कामानल कामानल कामानल कामानल कामानीतील चढ-उतार, निर्यातदारांसाठी स्रोत आण हिज्याला हिज्यांतील स्रोत आण हिज्याला हिज्यांतील स्रोत आण हिज्याला हिज्यांतील स्रोत हरू एवडक्सांची स्रस्तान किमानीतील चढ-उतार, निर्यातदारांसाठी १,०२५,९९ दशालख डॉल्स्सं (९,०४,१४१

# सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत मोठी घट

ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या नियातीत मोठी घट झाली, ती १४.६१ टक्क्यांनी घसरून ८५०.१५ दशलक्ष डॉलर्स झाली, कारण ५० टक्के अमेरिकन टॉरिफमुळे भारतीय उत्पादने स्पर्धात्मक नव्हती आणि ऑर्डर रद्द करण्यात आल्या.

 तथापि, एप्रिल-ऑक्टोबर २०२५ या तथापि, एप्रिज-आवटावर २०२५ या कालावधीत, सोन्याच्या द्वापिन्यांची निर्यात ११.९ टक्क्यांनी बाढून ६,६४५.६३ दशलक्ष डॉलर झाली, ज्याला सोन्याच्या वाढरणा कमती आणि वर्षाच्या सुरुवातीच्या काळात मजबूत मागणीचा आधार मिळाला.

कोटी रुपये झाली. आवात ३५,७६ टक्क्यांनी घसरून १३२,९५ दश्तरुश डॉल्स्स (२,९६६) कोटि रुपये झाली. जोकेंद्रीसीने नवीन यूपस टॉरफ, एस्सर उपाय आणि रुजेंच्योंन हिन्योंचासून (एलजीडी) वाडरुलें स्थायां यांच्या परिणाम अभोरियत केला, ज्याची किमत खूपच कमी आहे, ज्यामुळे नैसर्गिक हिन्यांसाठी मार्जिन कमी होते.

# जम्मू-काश्मिरात १७

आणां काशमार कंद्रशासित प्रदेश स्तराय बंकस समितीने जम्मू आणि श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता आणि सेटलमेंट कॅम्प आयोजित केले, जिथे लोकांना त्यांच्या इक्क नसलेल्या बैंक खाती, विमा, पेन्शान फंड, म्युच्युअल फंड आणि लाभांशांबह्ल माहिती देण्यात आली आणि त्यरित

# ॲपल, ओपन-एआयवर एक्स कॉर्पचा खटला



न्यायालयात सिद्ध करण्यास उत्सुक आहोत.



ॲपलने कोणत्याही स्पर्धाविरोधी वर्तनाला नकार दिला. न्यायालयाला सांगितले की, इतर चॅटबॉट्स ब्राउझर आणि ॲप्सद्वारे उपलब्ध आहेत. एक्स आणि ग्रोक ॲप स्टोअर चार्टमध्ये जारा, एसन जाग जोन जो स्वार्ट पाटन्य उच्च स्थानावर आहेत. खटल्याला उत्तर म्हणून, ओपन-एआयने मस्कवर ओपन-एआय आणि चॅटजीपीटी विरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचा आरोप केला. मस्क कॅलिफोर्नियाच्या फेडरल कोर्टात ओपन एआय आणि त्याच्या नेत्यांवर ्र<sub>ह्य बं</sub>पणे खटला दाखल करत आहे.

न्यायालयाच्या निर्णयावर ॲपल आणि एक्सकडून तत्काळ कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मस्कच्या कंपन्यांनी ऑगस्टमध्ये एक खटला दाखल केला होता.

# राज्यात राबवणार कुष्ठरोग तपासणी पंधरवडा

मुंबई, नवाष्ट्र यूज नेटबर्क, राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ नोव्हेंचर ते १ डिस्मेंबर १०२१-या काळात कृडरोग शोध अभियान रावशिच्यात येत और, राज्याति ८,६६ कोटी शोकसंस्थ्या आणि १ कोटी ७३ राज्या सर्वस्था सर्वस्था व राज्य अस्मृत, १५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्ववेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात दरोज २० स्टे तर सहस्य भागात २२,२० स्टे अशा ग्रामाण भागत दरराज २० घर तर शहरी भागात २५-३० घरे अशा पद्धतीने प्रत्यक्ष शारीरिक तपासणी होणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सल्या १४ दिवस काम

करतील. या अभियानाच्या तयारीसाठी या आभयानाच्या तथारासाठा गाज्यस्तरीय जन्जागुण्य समितीची वैठक ड<sup>र्र</sup> कंटबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शिवध आरोग्य अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आण् सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.



# राबवण्याचे केले आवाहन

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश

# अभियान अधिक प्रभावीपणे

सावजानक आराय व कुटुन करवाण नाग प्रकार आविदकर आणि आरोप विभागचे मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक यांनी सर्व जिल्हाधिकारी, पाळकरांनी आणि स्थानिक स्वयंशासन संस्थाना हे अभियान प्रभावीपणे राववण्याचे आवाहन केले आहे. कुघरोगावरील उपचार पूर्णणे मोफल आणि सर्व सरकारी आराय यंत्रपोमापैत सहज उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. असस्याचा माहिता नागरिकाना देण्यात आरले आहे. राज्य शासनाने नुकताच कुष्ठरोगाला 'नोह्याकर्यक्रक हिसीज' घोषित केले असून, निदान झालेस्या रुग्णांची नोंद दोन आठवड्यांत करणे सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे.

# लाखं बेनामी खाती

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटकं. जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल १७ लाखांह्न अधिक बेनामी खाती असून त्यात एकूण ४६५.७९ कोटी रुपये कोणीष्ट्री दावा न कृतता पडून आहेत, अशी माहिती

करणाहा दावा न करता पुन आरत, अशा माह प्रिवृत्तं बैंक आंफ डॉडवा (आस्वोआय) ने दिली कंकानी या खालांख्या योग्य मालकांशी संपर्क साधून आणि परतफेड प्रक्रिया करवकरत करवकर पूर्ण करावी, असे आवातनी

करावा, अस्त आवाहनश आराबीआय ने प्रोदेशिक संचालक चंद्र शेखा आराबीआय ने प्रोदेशिक संचालक चंद्र शेखा आझाद यांनी केले. एकट्या जम्मू जिल्ह्यात २९४.६७६ केनामी खाती असून त्यात १०७.२७ कोटी रूपये जमा आहेत, असेती ते मण्णाले. केंकोनी अशा खातेआराकांचा किंवा त्यांच्या वारासंचा सिक्रयणों शोध घ्यावा आणि एकहम लककरात साक्षम्यण शांच आवा आणा स्वकान एठककता. परत करार्यों या योकानेशतर्गत नेनामी खाती सक्रिय करण्यासाठी किंवा एककम परत करण्यासाठी केंक्ना प्रारस्तिक रक्तमच्या ७५% पर्यंत किंवा जास्तीत जास्त २५,००० रुपये प्रोत्ताहन दिल्ले जाईल. ही योजना १ अर्थाव्यास्य २२२४ ते ३० सर्पेट्य २०३६ पर्यंत प्राण्या असेल, असंकी रिक्काई केंक्नि महरूठ आहे. तथाणि, जाम्म् आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश स्तरीय बँकस

# पडताळणी देखील करण्यात आली.

स्पर्धाविरोधी वर्तन नाकारणे

# समाज श्रावणबाळाची महती विसरला मुंबई उच्च न्यायालयाची खंत : मुलाची मांगणी केली अमान्य

में मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क.
पालकांकडून मुलांच्या संगोपनात काहीतरी
चूका होत असाल्यात, आताचा समाज
श्रा व पाचाळा ची
महती विसरला
आहे, स्टणूनच
कटाचित मुले

श्चित मुले 🧱 लकांना 🎉 पा क कां गाँ तीर्थपाञ्जल न नेता नेया या क या त खोचतात, अशी खंत नुकतीच उच्च न्यायाक्त्याने बोक्कृत दाखवाली. एका मुलाने वृद्ध पाळकांना व्यायाक्त्यात खोचले असून त्याच्या याचिकंतर सुनावणी वेताना न्यायाल्यात है निरीक्षण नोंदराके.

नादवल. उपचारासाठी पालकांना मुंबईत यायचे असून त्यांना मुंबईतील आपल्या घरी राहायचे आहे. तथांज, त्यांना मुंबईतील आपल्या घरात येण्यापासून मज्जाव करण्याची मागणी याचिकाकर्त्या मलाने करण्या नागणा जायकाकरणा जुलान केली होती. तथापि, न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने त्याची मागणी मान्य करण्यास नकार दिला. मुंबईतील एका दिवाणी न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये याचिकाकर्त्यांच्या पालकांच्या बाजने निर्णय दिला होता.

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी बीफ, कॉफी,

अमारकच अध्यक्ष डानाल्ड ट्रम्म यांनी शुक्रवारी बीफ, कॉफी, उष्णकटिबंधीय फळे आणि इतर अनेक वस्तूंवरील टॅरिफट हटवण्याची घोषणा केली.टॅरिफमुळे

महागाई भड़कली होती. त्यामळे ाजाश नजनाण हाता. त्यामुळ ग्राहकांच्या दबावातून ट्रम्म प्रशासनाने टॅरिफ हटवण्याचे पाऊल उचलले. ट्रम्म यांनी त्यांच्या दुस्त्या कार्यकाळात देशांतर्गत उत्पादनाला

प्रोत्साहन देण्यासाठी

ट्रम्प यांनी बीफ, कॉफी,

फेळांवरील टॅरिफ हटवले

## संस्कृतीतील नैतिक मृल्यांत घसरण

भारतीय संस्कृतीत रूजवर्लल्या नैतिक मूल्यांत झालेली घसरण यातून प्रतीत होत असल्याचे नमृद करताना तीर्थयानेला घेऊन जाणाऱ्या आणि वाटेत आपले जीवन अर्पण करणाऱ्या भारतीय श्रावणबाळा आपण विसरलो आहोत, असे न्यायालयाने म्हटले.

 याचिकाकर्त्यांचे पालक सध्या त्यांच्या तिसऱ्या मुलाकडे कोल्हापूरात आहेत.

प्रमुख मुद्दा म्हणून उल्लेख केला होता, ज्यामुळे व्हर्जिनिया, न्यू जर्सी आणि देशभरातील इतर प्रमुख राज्यांमध्ये डेमोक्रॅट्सना मोठे विजय मिळाले. आमरी कॉफीसारख्या काही

अन्नपदार्थांवरील काही कर मागे

अन्तपद्मधावराल काहा कर माग घेतले आहेत, असे ट्रम्प यांनी फ्लोरिडाला जाताना एअर फोर्स बनमच्ये सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी मान्य केले की, त्यांच्या टॅरिफ लावण्याच्या निर्णयांमुळे महागाई वाढली.

परंतु, त्यांना उपचारांसाठी वारंवार ने करणालयात यांवे लगते. त्यामुळे, पालक उपचारासाठी मुंबईत वेतील. याचिकाकर्ता किंवा त्याच्या पत्नीने त्यांना आपल्या घरी आणावे आणि जानाज जाना उपचारांसाठी त्यांच्यासह रुग्णालयात जावे.

पालकांची गैरसोय पालकांची कोणतीही गैरसोय झाली तर याचिकाकर्त्याला दोषी ठरवून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

# पालकाना वाईट वागणुक; कोर्टाचा संताप

#### पश्चिम रेल्वे - भावनगर विभाग क्र. डब्ल्यू/ ११८/ नि.मा.स्./ ई-निविदा/ २०२५-२६/ डब्ल्यूए/ ३८ दिनांक विविध अभियांत्रिकी कामे निविदा मृत्य (रु) ानगर विभाग :- वरि. डीईएन (सी) यांच्या अधिकार क्षेत्राच्य गीत संरचनात्मक कमतरता काढून टाकून पॉईट्स आ 83,050,050,68 89,600,00 जिकोट - जेतलसर सेक्शन - शिब्डा आणि वीरपूर स्टेशन तिर्पत ट्रॅंक गशीन सार्बिजंगताठी साविजन सुविधांच्या सर्जन व्या समक्ष स्थापस्य आणि अधीनस्थ आधारभूत संरवना काम 03 २९३/ २०२५-२६ शांजकोट - जेतालसर संक्ष्मन - ट्रॅंकच्या समांतर सीआरओ कि.मी. : ४४/४ पासून ४७/४ (६००० आरएम) रोखण्यासाती डब्ल्यू- बीम स्टिल बेरियर संस्थापित करून सुरक्षा कुंपणाची तरसूद करूप्याचे काम. 7,57,500,00 २९४/ २०२५-२६ | एडीइएन बोटाद अधिकार क्षेत्राचे संतुलन काम :- एसएसई/पी वे/ वढवाण शहराच्या अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत दोन वर्षासार्ठ 9,88,88,929.68 एल सेक्शनमध्ये विविध पी-ये देखभाल काम कर्व्यान्वयन करण्याचे काम ०५ २१५/ २०२५-२६ डीईएन (पूर्व) बीज्वीपी अधिकारक्षेत्र :- मावनगर विभाग - ट्रॅंक माउंटेड ऑटोमॅटिक गेज फेस ल्युबिकेटर्सघी तरतूद करणे या 0,93,22,039.20 मध्र ट्रॅंक माउंटेड ऑटोमॅटिक गेज फेस ल्युबिकेटर्सची (७४ नग कर्ब्स) तरत २९६/ २०२५-२६ सुरेंद्रनगर - वसा ०६ स्टेशन्स अंतर्गत ट्रॅंक मशीन सार्डिडंग 20,36,49,998.69 99,66,300,0 २९७/ २०२५-२६ राजकोट - जेतलसर सेवशन - रीबजा आणि वीरपूर स्टेश अंतर्गत ट्रॅंक मशीन साइडिंग सुविधांच्या सर्जनशी संबंधि 2,24,800.00 9,40,68,960.28 ररोक सर्व निविदांकरीता : बोली सुरुवात करण्याची तारीख : २४/१९/२०२५. बोली समाप्त करण्याची तारीख : ०८/९ २/२०२५. केतस्थळ तपशील www.ireps.gov.in हमें ताइक करें: 🧗 facebook.com/WesternRly 🔹 हमें फ़ॉसो करें: 💥 x.com/WesternRly

# Suratiiiwala

Promising Excellence

पत्ता : ४/ ३८, सुमंगल, सहकार कॉलनी, एसबीआय बँक मागे, कर्वे रोड, पुणे ४११००४. सीआयएन: एल४५२००पीएन२००८पीएलसी१३१३६१ – २५४३४३९२, मेल आयडी : <u>suratwwala@suratwwala.co.in</u>

संकेतस्थळ : www.suratwwala.co.in

अ-लेखापरीक्षित वित्तिय निष्कर्ष (एकमेव आणि एकत्रिकृत) चे निवेदन कंपनीच्या संचालक मंद्रकाने त्यांच्या नोव्हेंबर १४ २०२५ रोजी झालेल्या बैतकीमध्ये कंपनीच्या संवैधानिक लेखापरीक्षकांदारे जारी करण्यात

आलेला मर्यादित समीक्षण अहवालासह सप्टेंबर ३०, २०२५ रोजी संपलेल्या २ ऱ्या त्रैमासिक आणि अर्थ वर्षसाठी अ-लेखाररीक्षित विक्ति निकर्ष संमत केला आहे.

म्यांदित समीक्षण अहवालासह वित्तिय निष्कर्ष कंपनीच्या https://www.suratwwala.co.in/pdf/board-of-directors-meeting/2025-26 BM Outcome Signed.pdf संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे आणि खालील क्यूआर कोड स्कॅन करून प्राप्त करता येईल.



सुरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड करीत पूजा थोरवे कंपनी सचिव

लाक : १६.११.२०२५ थळ : पुणे सभासद क्र: ए७४३३९





ठिकाण : पुणे



आणि